



ICFL/LS/0267/2024-25

Date: March 23, 2025

To,

BSE Limited

Corporate Relationship Department,
2nd Floor, New Trading Wing,
Rotunda Building, P.J. Towers,
Dalal Street, Mumbai – 400 001

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor,
Plot No. C/1, G Block,
Bandra – Kurla Complex,
Bandra (E), Mumbai -400 051

Stock Symbol – 541336

Stock Symbol - INDOSTAR

Dear Sir/Madam,

Subject: Intimation under Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/ Madam,

This is in continuation of our previous intimation bearing reference no. ICFL/LS/0122/2024-25 and intimation bearing reference no. ICFL/LS/0123/2024-25 and press release dated September 19, 2024 *inter alia* informing about the approval by the board of directors of IndoStar Capital Finance Limited (“**Company**”), subject to shareholder, regulatory and other approvals and other customary conditions precedent, for sale of the Company’s shareholding (along with shares held by its nominee shareholders) in its subsidiary, Niwas Housing Finance Private Limited (“**NHFPL**”) to Witkopeend B.V. (the “**Purchaser**”) in accordance with the terms of the share purchase agreement dated September 19, 2024 among the Company, NHFPL and the Purchaser (“**Share Purchase Agreement**”) (“**Transaction**”); and intimation bearing reference no. ICFL/LS/0266/2024-25 dated March 21, 2025 wherein intimation was made regarding receipt of approval from the Reserve Bank of India for the Transaction (“**RBI Approval**”) subject to conditions specified therein including the requirement for prior public notice of a period of 7 (seven) days.

In light of the above and pursuant to the RBI Approval, the Joint Public Notice by NHFPL, the Company, and the Purchaser has been published today, i.e., March 23, 2025 in Financial Express (in English) and in Loksatta (in Marathi) (the newspaper clippings of the same are enclosed herewith), in accordance with Paragraph 47.1 of the Master Direction-Non-Banking Financial Company- Housing Finance Company (Reserve Bank) Directions, 2021 and Paragraph 42.3 of the Master Direction-Reserve Bank of India (Non-Banking Financial Company – Scale Based Regulation) Directions, 2023, read with the RBI Approval.

Request you to kindly take the above intimation on record.

Thank you,

For **IndoStar Capital Finance Limited**

Shikha Jain

Company Secretary & Compliance Officer
(Membership No. A59686)

IndoStar Capital Finance Limited

Registered Office: Silver Utopia, Third Floor, Unit No 301-A, Opposite P & G Plaza, Cardinal Gracious Road, Chakala, Andheri (E), Mumbai - 400099, India. | T +91 22 4315 7000 |

contact@indostarcapital.com | www.indostarcapital.com

CIN: L65100MH2009PLC268160

JOINT ACTION COMMITTEE ON DELIMITATION

JAC for extending freeze on constituencies by 25 years

Meet an eye on '26 polls as DMK has no achievements: FM

PRESS TRUST OF INDIA
Chennai, March 22

ASSERTING THAT THE proposed delimitation exercise based on population would not be "fair" to southern states, the DMK-led Joint Action Committee meeting on Saturday demanded that the Centre should extend the freeze on Parliamentary constituencies, based on the 1971 Census population, by another 25 years and decided to submit a joint representation to Prime Minister Narendra Modi during the ongoing Parliamentary session.

A political consensus also emerged to fight against "population" as the yardstick to determine delimitation and it was resolved during the meeting, which was held to ensure "fair delimitation", not to lose representation for southern states. Politically, the meeting, which was attended by three chief ministers, a deputy CM and leaders of 14 parties including the BRS, BJD and SAD from



(From left) Kerala chief minister Pinarayi Vijayan, Punjab CM Bhagwant Mann, Tamil Nadu CM MK Stalin and Telangana CM Revanth Reddy at a meeting of states over the proposed delimitation of Parliamentary seats, in Chennai on Saturday

six states in a show of solidarity on the issue, was a shot in the arm for Chief Minister M K Stalin and his party DMK, ahead of the Assembly election in Tamil Nadu next year.

"The upcoming or future population-based delimitation of constituencies based on the next census will greatly affect a few states. We should all be absolutely sure that delimitation based on the current popu-

lation cannot be accepted," Stalin asserted. He also said a legal option could be explored and favoured setting up an expert panel to draw up the political and legal action plan.

Addressing the meeting, Kerala Chief Minister Pinarayi Vijayan termed the proposed delimitation as a 'sword of Damocles' hanging over the states, especially in southern India, which implemented pro-

grammes to control the population. He urged the Centre to engage in "meaningful dialogues" before going ahead with the process. Delimitation, if done after the Census, will lead to an increase in seats for northern states and a reduction for southern states. "Such a cut in seats for the south and an increase for the north will suit the BJP as it holds greater influence in the north," he claimed. Recently, Union Home Minister Amit Shah had accused Stalin of spreading "misinformation," over the delimitation issue and assured that southern states will not lose a "single Parliamentary seat." Union Finance Minister Nirmala Sitharaman charged the DMK was raising "emotional" issues like alleged Hindi imposition and delimitation as it had nothing to showcase as its own achievements before the people during next year's Assembly polls in Tamil Nadu. The DMK, however, described the meeting as a "historic first," in the annals of independent India, involving 7 states including Tamil Nadu and 14 political parties. "DMK President (Stalin) is deciding national politics, the JAC resolution is causing political tremors in Delhi," the party said.

Cash recovery: Delhi HC CJ submits report

PRESS TRUST OF INDIA
New Delhi, March 22

DELHI HIGH COURT'S chief justice DK Upadhyaya has submitted a report to Chief Justice of India (CJI) Sanjiv Khanna in connection with the alleged discovery of cash from Justice Yashwant Varma's official residence. Justice Upadhyaya had commenced an in-house enquiry procedure over the incident, collecting evidence and information. He submitted his report to the CJI on Friday after talking to all the authori-

ties concerned, including the fire department and police.

The apex court collegium will look into the report and may initiate further action.

The purported discovery of a huge stash of cash happened following a fire at Justice Varma's Lutyens' Delhi residence at around 11:35 pm on the night of Holi on March 14, prompting the fire department personnel to rush to the spot and douse the flames. In a statement on Friday, the Supreme Court said the Delhi High Court chief justice had

initiated an in-house inquiry against Justice Varma and separately, there was a proposal to transfer the judge to the Allahabad High Court. "There is misinformation and rumours are being spread with regard to the incident at the residence of Justice Yashwant Varma," the statement said. Upon receiving the information, the apex court said Justice Upadhyaya "commenced the in-house enquiry procedure, collecting evidence and information". Justice Upadhyaya was stated to have commenced the inquiry prior to a

meeting of the apex court collegium on March 20. The Supreme Court said the proposal for transferring Justice Varma was examined by the apex court collegium comprising the CJI and the four senior-most judges on March 20 and thereafter, letters were shot off to the consultee judges of the top court and the chief justices of the high courts concerned, besides Justice Varma. "Responses received will be examined and, thereupon, the collegium will pass a resolution," the court said.

IPL fever on, as is tax heat on online gaming

DGGI has so far blocked 166 mule accounts linked to these platforms. Three such persons have been arrested till now, and an investigation against more such individuals is under progress. Under the GST law, 'online money gaming', being actionable claim, is classified as a supply of 'goods' and is subject to a 28% tax. Entities operating in this sector are required to register under the GST.

With the upcoming IPL season, enforcement actions by tax officers will be more stringent to curb illicit gaming operations, the ministry said, urging people to engage only with regulated e-gaming platforms. The ministry said non-compliance by foreign entities distorts fair competition, harms local businesses, and skews the market. These unscrupulous foreign entities circumvent restrictions by creating new web addresses. "Investigations also revealed that these companies operated through 'mule' bank accounts to process transactions. Funds collected through mule accounts leave the potential to be funnelled into illicit activities, which may also be dangerous for the national security point of view," the ministry added. The ministry further said, "It has been observed that many Bollywood celebrities and cricketers, along with YouTube, WhatsApp, and Instagram influencers, are found endorsing these platforms, and, therefore, the public is advised to remain cautious and not engage with offshore online money gaming platforms as it may jeopardise their personal finances and indirectly support activities that undermine financial integrity and national security."

Sweet & tangy summer for beer lovers

"OUR MOMENTUM IN the premium category continued with volume growth rising by 33%, bringing the YTD growth rate to 35%. There's been market share gains for the quarter, both on an overall basis as well as in the premium segment," he explained. With the growing pride in local flavours and willingness to explore premium options, Gupta sees significant growth potential for this segment. "There is also an increased interest for beers with low bitterness, making flavoured variants a preferred choice," he added.

Similarly, Goa's Latamarcem Brewers recently announced a partnership with Taiwan's Jim and Dad's Brewing Company to produce what it claims to be India's first bottled 'tea beer', Maka di Oolong Blanche. "The idea behind our tea-infused beer was to bring together the best of two of the world's most beloved beverages — beer and tea. By balancing flavours, we have crafted a brew that offers both depth and refreshment, ensuring that neither element overpowers the other," said Aditya Ishan Varshnei, CEO of Latamarcem Brewers. "Our goal was to create an authentic, world-class beer perfect for those who appreciate sophistication in every sip while still craving a light, invigorating drinking experience," he added. It's exciting to see consumers becoming experimental and open to innovative flavours, as per Atul Kumar Singh, co-founder & MD of homegrown beer brand Lone Wolf. "The change is largely driven by a growing curiosity among consumers, especially younger ones, who value novelty and uniqueness. There's an undeniable desire to move beyond the usual and explore something unconventional," he added. Since its inception in 2022,



Lone Wolf's approach to flavour innovation has been meticulous and thoughtful. Its Lone Wolf Alpha variant was designed to offer a refreshing burst of citrus and coriander flavours with a lighter body, making it perfect for summer refreshment. "Each flavour development at Lone Wolf is a calculated decision, balancing consumer demand, brand identity, and innovative brewing techniques," said Singh. Today's consumers don't just drink beer, they explore it. "Food and beverage pairings have played a big role in changing how people approach beer. The rise of experiential dining and mixology culture has made people more adventurous, seeking new flavours that offer complexity and depth," said Ishwaraj Singh Bhatia, COO & co-founder of Simba Beer, a popular homegrown beer brand that has been crafting products that are bold and flavourful. Simba Stout is known for its rich, dark, and roasted malt profile with hints of coffee and chocolate. Simba Wit is a refreshing Belgian-style wheat beer with notes of orange peel and coriander, perfect for those who enjoy a smooth, citrusy brew. India's rich biodiversity of seasonal ingredients presents an exciting opportunity to craft offerings that resonate with local palates. Bengaluru-based brewery Geist Brewing Co taps into this space by introducing seasonal and limited-

release beers that keep the craft beer experience fresh. It has developed creations like the Geist Kala Namak Jamun Ale, which pairs the tangy, salty notes of black salt with jamun — an ingredient deeply rooted in Indian taste traditions. The Geist Cucumber Sea Salt Lager offers a crisp, refreshing profile, perfect for warm climates. "These beers go beyond introducing new flavours — they create cultural connections, making craft beer more accessible and engaging for a wider audience," said Narayan Maneppally, CEO & co-founder of Geist Brewing Co, a 10,000-sq-ft brewery that produces about 200 kilo litres of beer every month. The trend of beer brands experimenting with unique ingredients is not something new. Last year, homegrown beer company Bira 91 launched 'Chutney Sour', a limited-release beer inspired by the flavours of Indian street food and brewed with tamarind, a key ingredient in chutneys. In 2022, the company came out with four new flavours — 'Bollywood IPA', 'Kokum Sour', 'Brown Ale', and 'Mango Lassi'. Launched under the 'Imagined in India' portfolio, the idea behind the new flavours was to "bring together the many flavours of India and its creative energy fuelled by emerging artists, entrepreneurs, and start-ups", as per Ankur Jain, founder and CEO of Bira 91.

Sebi will be addressing the same in a new regulation, which it will come out with.

"We also need to change from a system where only the large, organised investors are making money and the retailers are losing," he added.

FPIs should live with the current taxation: Sebi chief

"There are corporate disclosures (where) there are malpractices... there are blatantly false disclosures being made. We will not hesitate in taking actions against such disclosures," he said.

Sebi's surveillance system is throwing out details of the entities indulging in such wrongful disclosures, he said.

On the issue of taxation and the regime's impact on the FPI interest in the Indian markets, Pandey seemed to suggest that the investor community should not expect any change.

There is a need to look at volumes in the derivatives segment in a nuanced way, Pandey said, adding that notional interest can sometimes be misleading.

The metrics of measurement have to change, and

under PLI have generated direct and indirect employment of over 11.5 lakh.

As on date, 764 applications have been approved under PLI schemes in the 14 key sectors, of which 176 are MSMEs. Even in sectors like speciality steel that were considered laggard, as 14 of 58 projects withdrew from the scheme either because of change in business plans of the company and project execution delays, the activity is picking up. In the PLI scheme for speciality steel, about ₹20,000 crore of investments have been made by companies out of ₹27,106 crore committed, and these projects have given a direct employment to 9,000 persons.

Incentive of ₹48 crore has been released to the industry so far. As many as 35 companies have shown interest in the second round of the PLI scheme for speciality steel. A further commitment of ₹25,200 crore investment has been committed by these companies. The ministry of steel is in the process of selection and signing MoUs with these companies. An incentive of ₹3,600 crore is estimated to be disbursed to these projects, the statement said. Listing other achievements of PLI, the ministry said under the PLI scheme for promoting domestic manufacturing of medical devices, 19 green-field projects have been com-

missioned and production of 44 products have started. Previously these products were imported into the country.

India's position in the global pharmaceuticals market has expanded and it is the third-largest player by volume. Exports now account for 50% of production, and the country has reduced reliance on imports by manufacturing key bulk drugs like Penicillin G. The scheme has also achieved 60% import substitution in telecom products under the PLI scheme for telecom and networking products. Global tech companies have set up manufacturing units, turning India into a major exporter of 4G and 5G telecom equipment.

Small cars become also-rans in PV race

With carmakers increasingly focusing on big SUVs, expect their share to rise further. On Thursday, Tata Motors signed actor Vicky Kaushal as the brand ambassador to promote the premium SUV Curvv, and the big launches this year include big SUVs such as Mahindra's electric SUVs, Maruti Suzuki's e-Vitar, Toyota's midsize electric SUV, and Tata's new Sierra, and not small cars.

Vinod Kumar Shukla gets 59th Jnanpith award

EMINENT HINDI WRITER Vinod Kumar Shukla was on Saturday named the recipient of the 59th Jnanpith Award, India's highest literary honour. He will be the first writer from Chhattisgarh to receive the award. The 88-year-old writer, considered one of the greatest contemporary Hindi writers, is the 12th Hindi writer to receive the award. —PTI

PUNJAB & SIND BANK
(A Government of India Undertaking)
ZONAL OFFICE: CHANDIGARH
SCO 84-91, First Floor, Bank Square
Sector 17B, Chandigarh-160017
Ph: 8920571436, E-Mail: zo.chandigarh@psb.co.in

Tender Notice dated 21.03.2025
Punjab & Sind Bank invites E-TENDER from reputed Vendor/Contractors/Service Providers for Civil, Interior furnishing, Electrical, AC & Other Allied works for Punjab & Sind Bank, Staff Training Centre at SCO 84-91, 3rd Floor, Bank Square, Sector 17B, Chandigarh 160017. For participation please login to Bank's E-Procurement website: <https://psb.eproc.in>. For relevant details and to download Tender Documents please visit Bank's website <https://punjabandsindbank.co.in/module/tender-list>. Last Date: 03.04.2025 upto 5:00 P.M.
(Field General Manager)

SHOPPING MALL AVAILABLE FOR SALE IN PERAMBUR, CHENNAI

Spectrum mall – 60% stake [5 sectors currently operated by PVR Cinemas on lease + shopping area] along with two vacant lands (Pallickaranai & Market Street, Perambur) and 8 residential flats are available for E-auction under IBC, 2016.

[Ganga Foundations Private Limited]

E-auction date : 23rd April, 2025

Contact Liquidator for further details :
CA Mahalingam Suresh Kumar / gfp.liq@gmail.com/
Ph : +91 94888 10404

JOINT PUBLIC NOTICE

This notice is being jointly issued by Niwas Housing Finance Private Limited (formerly known as "IndoStar Home Finance Private Limited") ("Company"), Witkopend B.V., ("Witkopend"/"Proposed Investor") and IndoStar Capital Finance Limited ("ICFL"), pursuant to Paragraph 47 of Non-Banking Financial Company Housing Finance Company (Reserve Bank) Directions, 2021 dated February 17, 2021, as amended ("HFC Master Directions") read with Paragraph 42.3 of the Master Directions – RBI (Non-Banking Financial Company – Scale Based Regulation) Directions, 2023 dated October 19, 2023, as amended from time to time ("SB Master Directions") (HFC Master Directions and SB Master Directions are hereinafter collectively referred to as "RBI Master Directions") and the RBI approval vide its letters dated March 21, 2025.

Background:
The Company is a non-deposit taking Housing Finance Company ("HFC"), registered with the Reserve Bank of India ("RBI") in terms of its certificate of registration bearing registration no. DOR-00141 dated January 8, 2025, (issued in lieu of CoR No. 08.0141.16 dated 26 August 2016 issued by National Housing Bank under Section 29A of the National Housing Bank Act, 1987). Its registered office is at Unit No. 305, 3rd Floor, Wing 2/E, Corporate Avenue Andheri – Ghatkopar Link Road, Chakala Mumbai City, Maharashtra 400093, India. The Company is a subsidiary of ICFL.

Witkopend is a Dutch private limited company (besloten vennootschap met beperkte aansprakelijkheid) incorporated under the laws of the Netherlands, and having its registered office at Herikerbergweg 84, 1101CM Amsterdam, the Netherlands.

Proposed Transaction: Proposed Investor seeks to acquire the entire shareholding (i.e., 100% equity shares as on the date of this notice) of the Company held by ICFL ("Proposed Transaction"). Pursuant to the Proposed Transaction (i) ICFL will cease to be the shareholder of the Company; (ii) the Proposed Investor will acquire control of the Company and (iii) the board of directors will be re-constituted. The Proposed Investor proposes to nominate 2 directors (i.e., Mr. Hemant Sharma and Mr. Vijai Mukund Kumar Raghavan) on the board of directors of the Company ("Proposed Directors").

Rationale: The Proposed Transaction will enable the Company to leverage Proposed Investor's expertise in both the Indian and global financial services sectors, facilitating the raising of external financing, driving operational improvements, and enabling continued growth of its business in line with the Company's mission. The Proposed Investor proposes to infuse up to INR 500,00,00,000 (Indian Rupees Five Hundred Crores) into the Company by way of primary infusion of equity capital after consummation of the Proposed Transaction to support the Company's next phase of growth.

Approval: RBI, vide its letters (bearing reference nos. CB.DOR.HGG.No.SB348/27-01-024/2024-2025 and DoR.HGG.GOV.No./S.8360/18-02-052/2024-25) dated March 21, 2025 to the Company, has granted permission for (a) proposed acquisition by the Proposed Investor and (b) change in management due to appointment of Proposed Directors on the Board of the Company ("RBI Approval"). This is subject to compliance with conditions specified therein. RBI has also granted dispensation regarding the period of public notice under Paragraph 47.1 of the HFC Master Directions from 30 (thirty) days to 7 (seven) days.

Implementation: The Proposed Transaction will be consummated after the fulfillment of various conditions, including all conditions specified under the share purchase agreement entered into between the parties and expiry of 7 (seven) days from the date of publication of the Public Notice, in accordance with paragraph 47 of the HFC Master Directions read with the RBI Approval. Accordingly, this public notice is being jointly issued by the Company, the Proposed Investor, and ICFL and is intended to provide to the public, a notice/intimation regarding the Proposed Transaction and other proposed changes set out above.

A copy of this notice will also be available on the website of the Company - <https://www.niwas.hfc.com>.

Any clarifications and / or objections in this regard may be addressed to the Company, at its registered office mentioned above, within 7 (seven) days from the date of this notice, with a copy marked to its Chief Compliance Officer, Ms. Nidhi Sadani (email id: nidhi.sadani@niwashfc.com) or Company Secretary, Mr. Panth Joshi (email id: panth.joshi@niwashfc.com)

Issued By

Sd/- Authorised representative of Niwas Housing Finance Private Limited (formerly known as "IndoStar Home Finance Private Limited")	Sd/- Authorised representative of Witkopend B.V.
Sd/- Authorised representative of IndoStar Capital Finance Limited	

Date: 22 March 2025
Place: Mumbai

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES					
Notice is hereby given that the following share certificates issued by ICICI BANK LTD. are stated to have been lost or misplaced and the registered share holder applied for issue of duplicate share certificates.					
FOLIO NO.	REGISTERED SHARE HOLDER	CERT. NO.	DIST. FROM	DIST. TO	EQUITY SHARES
1003923	AMOLAK DAS KHANDELWAL	3633	2107501	2108000	500
		903159	5830029191	5830029241	50

Any person who has/have a claim in respect of the said certificates should lodge his/her claim with all supporting documents with the company or Kfx Technologies Ltd, Selenium Tower B, plot 31-32, Gachibowli, financial district, Hyderabad-500032. If no valid and legitimate claim is received within 15 days from the date of publication of the notice, the Company will proceed to issue duplicate share certificates to the shareholder listed above and no further claim would be entertained from any other person(s).

Date: 23.03.2025, Place: Jaipur (AMOLAK DAS)

CORDS® Cords Cable Industries Limited

Registered Office: 94, 1st Floor, Shambhu Dayal Bagh Marg, Near Okhla Industrial Area Phase-III, Old Ishwar Nagar, New Delhi-110020

Tel: 011-40551200 * Fax: 011-20887232 * E-mail: ccil@cordscable.com

website: www.cordscable.com * CIN: L74999DL1991PLC046092

NOTICE

Pursuant to the provisions of SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 and Company's Code for prevention of Insider Trading, the Trading Window for dealing in the Securities of the Company shall remain closed from Tuesday, 01st April, 2025 for the Directors, Designated Employees, Insiders and their immediate relatives till 48 hours after the Audited Financial Results along with Auditors Report for the 4th quarter/ 12 months ended on 31st March, 2025 is made public.

Accordingly, all designated persons, Directors, promoters, persons acting in concert, employees of the Company along with their respective immediate relatives, persons having contractual and fiduciary relation with the Company including but not limited to Auditors, accountancy firm, law firms, analysts, consultants, etc., assisting or advising the Company, shall not involve in any transaction for dealing/trading in the securities of the Company during the period when Trading Window is closed.

By Order of Board of Directors
For Cords Cable Industries Limited
Sd/-
Garima Pandey
Company Secretary

Place: New Delhi
Date: March 22, 2025

GENLINK PHARMA SOLUTIONS PRIVATE LIMITED				
(Formerly known as Genlink Pharma Investments Private Limited)				
CIN: U74110MH2016PTC280765				
Reg. Off.: 401, 4th Floor, Kesar Solitaire, Plot No. 5, Sector 19, Sanpada, Navi Mumbai, 400705, Maharashtra, India.				
Ph: +91 22 6750 7000 Fax: +91 22 6750 7070 Email: genlinkinfo@gmail.com Website: www.genlinkpharma.com				
Extract of Standalone Financial Results for the quarter ended 30th September, 2024 (INR)				
Particulars	Quarter ending 30/09/2024	Corresponding Quarter for the previous year ended 30/09/2023	Previous Year Ended 31st March 2024	
	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
Total income from operations	54,255	1,178,899	4,707,819	
Net Profit / (Loss) for the period (before tax and/or Exceptional and/or Extraordinary items)	-1,902,834	-68,856	-2,212,946	
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-1,902,834	-68,856	-2,212,946	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-1,902,834	-138,856	-2,290,342	
Total Comprehensive income for the period (comprising profit/loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	-1,902,834	-138,856	-2,290,342	
Paid Equity Share Capital	100,000	100,000	100,000	
Reserves (excluding Revaluation Reserve)	3,996,752	4,613,922	2,673,544	
Securities premium account	-	-	-	
Net Worth	4,096,752	4,913,922	2,773,544	
Paid up debt Capital/Outstanding Debt	2,000,000	23,036,583	21,676,531	
Outstanding Redeemable Debentures	250,000,000	250,000,000	250,000,000	
Debt Equity Ratio	62	56	96	
Earnings Per Share (of 10/- each) (for continuing and discontinued operations)				
Basic	(190.28)	(13.89)	(229.03)	
Diluted:	(190.28)	(13.89)	(229.03)	
Capital Redemption Reserve	-	-	-	
Debt Redemption Reserve	-	-	-	
Debt Service Coverage Ratio	(0.01)	0.00	(0.00)	
Interest Service Coverage Ratio	-	1.13	(0.19)	
Notes:				
(a) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the LODR Regulations. The full format of the quarterly financial results is available on the websites of the Stock Exchange(s) (www.bseindia.com) and the listed entity (https://genlinkpharma.com/investor-relations.html)				
(b) The above results were approved by the Board of Directors at their meeting held on 21.03.2025				
(c) For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the Bombay Stock Exchange and can be accessed on www.bseindia.com and can be accessed on Company's website (https://genlinkpharma.com/investor-relations.html)				
(d) As there has been no change in accounting policies, hence no impact on net profit/ loss, total comprehensive income or any other relevant financial items				
(e) In total income the Company has considered profit on sale of office premises sold by the Company which was offered to tax in previous year however the profit on sale of office premises and tax thereon has been considered in current quarter Financials.				
For Genlink Pharma Solutions Private Limited				
Sd/- Anand Shah Director DIN: 09597145	Sd/- Susheel Koul Managing Director DIN: 09255887	Sd/- Chaitali Gawkar Company Secretary and Compliance Officer Memb No: A69549		
Date: 21.03.2025 Place: Navi Mumbai				

GENLINK PHARMA SOLUTIONS PRIVATE LIMITED (Formerly known as Genlink Pharma Investments Private Limited)				
CIN: U74110MH2016PTC280765				
Reg. Off.: 401, 4th Floor, Kesar Solitare, Plot No. 5, Sector 19, Sanpada, Navi Mumbai, 400705, Maharashtra, India. Ph: +91 22 6750 7000 Fax: +91 22 6750 7070 Email: genlinkinfo@gmail.com Website: www.genlinkpharma.com				
Extract of Standalone Financial Results for the period ended 31st December, 2024 (INR)				
Particulars	Quarter ending 31/12/2024	Corresponding Quarter for the previous year ended 31/12/2023	Previous Year Ended 31st March 2024	
	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
Total income from operations	46,366	1,187,095	4,707,819	
Net Profit / (Loss) for the period (before tax and/or Exceptional and/or Extraordinary items)	-765,634	-157,869	-2,212,946	
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-765,634	-157,869	-2,212,946	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-765,634	-95,265	-2,290,342	
Total Comprehensive income for the period (comprising profit/loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	-765,634	-95,265	-2,290,342	
Paid Equity Share Capital	100,000	100,000	100,000	
Reserves (excluding Revaluation Reserve)	3,236,118	4,718,656	2,673,544	
Securities premium account	-	-	-	
Net Worth	3,336,118	4,818,656	2,773,544	
Paid up debt Capital/Outstanding Debt	2,000,000	22,306,689	21,676,531	
Outstanding Redeemable Debentures	250,000,000	250,000,000	250,000,000	
Debt Equity Ratio	75.54	56.51	96	
Earnings Per Share (of 10/- each) (for continuing and discontinued operations)				
Basic	(76.56)	(9.53)	(229.03)	
Diluted	(76.56)	(9.53)	(229.03)	
Capital Redemption Reserve	-	-	-	
Debt Redemption Reserve	-	-	-	
Debt Service Coverage Ratio	(0.00)	0.00	(0.00)	
Interest Service Coverage Ratio	-	0.93	(0.19)	
Notes:				
(a) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the LODR Regulations. The full format of the quarterly financial results is available on the websites of the Stock Exchange(s) (www.bseindia.com) and the listed entity (https://genlinkpharma.com/investor-relations.html)				
(b) The above results were approved by the Board of Directors at their meeting held on 21.03.2025.				
(c) For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the Bombay Stock Exchange and can be accessed on www.bseindia.com and can be accessed on Company's website (https://genlinkpharma.com/investor-relations.html)				
(d) As there has been no change in accounting policies, hence no impact on net profit/loss, total comprehensive income or any other relevant financial item(s).				
(e) In total income the Company has considered profit on sale of office premises sold to the Company which was offered to tax in previous year however the profit on sale of office premises and tax thereon has been considered in current quarter Financials.				
For Genlink Pharma Solutions Private Limited				
	Sd/- Anand Shah Director DIN: 0097145	Sd/- Sushelut Koul Managing Director DIN: 00925887	Sd/- Chaitali Gaware Company Secretary and Compliance Officer DIN: 00146568	
Date: 21.03.2025 Place: Navi Mumbai				

